

१३. यशवंतराव चक्राण यांचे अस्पृश्यताविषयक विचार व कार्य

Dr. Tardalkar Sandeep Sambhaji
HOD, Department of History, T. C. College, Baramati

यशवंतरावांनी इसीनं (१२ मार्च १९५३ ते २० नोवेंबर १९५४) आयुष्य लाभले, पैकी ८० दर्शन नवीनी संस्कृती विज्ञानात जागिरा केली. अपेक्षा यांचे ते यशवंतरावांनी किंवा त्यांना पक्ष सतत होता. असा व्यक्तीचा तसा यशवंतरावांनी नवीनी संस्कृती विज्ञानात उपरांग पडता याचाऱ्याणा मार्मारिक व्याख्यात्मक दण्डांत पडतो. म्हणून यशवंतरावांची मार्मारिक दण्डांत आवश्यक नाही. या यादविचाराच्या प्रायमात्रे यशवंतरावांनी महाराष्ट्रातील मार्मारिक परिस्थितीवृद्धलच्य, प्रामुख्यान असून यांच्या परिस्थितीवृद्धलच्य यशवंतरावांचे आवश्यक नाही. या मार्मारिक दण्डांत यशवंतरावांनी घाराणे भासूती यादविचार यावहत्येक त्याच्या भूमिकना आढळाचा घेण्यात आला आहे.

भासूतीच्या मार्मारिक परिस्थितीवृद्धलच्य यशवंतरावांनी मध्यात या गमीर विचार कलंता आहे, जानेवारी १९५५ मध्ये नव्हे यांच्या महाराष्ट्रामध्ये भासूती इतरताना मार्मारिक दण्डांतील आवानार्थिष्यां ते म्हणतात, "... अगदी आजही जारी, गोटवारी, इंद्रदेश, भाषण, बोली, असा एक ना दोन अनेक गार्हीमळे भासूती विभागात गेला आहोत. या विभाजक प्रवृत्तीभूदेच भासूती इंद्रदेश प्रदीर्घ वाढ करावीच अमालावडाली याजला व भरहला गेला. या गवऱ्यांनी आजही कार्यग्रवणा आहेत. एव्यंदेच नव्हे तर त्या वाढत आहे, असूपृथिवी तीव्र वनत आला असे दृष्ट दिसते" यावरून अस्पृश्यतेच्या प्रश्नाकडे ते क्या तरंगे पाहतात हे स्पष्ट होते.

विद्यार्थी दण्डांतील अस्पृश्याच्या प्रश्नाचे आवलन व कार्य

लहानवपास्पासननं यशवंतरावांच्या असूपृथिवीच्या प्रश्नाकडे प्रश्नायाच्या दृष्टीकोन आपुलकीचा होता असे दिसते. कृष्णार्थ या आपल्या आत्मन्यासाठी, स्वाहान्वयाच्या गतातील आठवणी नागताना ते निहीतात. "...एक मोट शार सागितलो पाठीव, वीर मर्यादा भासूतीमुळे दूर व गावाणात गत्तान्या मतार, माम याभार या बडळीचा गावार्णी फार कर्मी भर्पकं असे आणि यो वीर कारी, या सामुद्रकीमी या कोतुक क्वने, तिच्यार्णी मुमगत होता, असे म्हणता येणार नाही. आज दृतिगताचा प्रश्न म्हणून ज्ञानीकडे पाहत आहोत, तो दृतित समाज तक्ता या गावगाड्याच्या व्याहं त्र एक चंगाळे जीवन जगत होता, त्याला जीवन हे सब दांडन की नाही, ताही एक चंगाळा पुढे आहे." असूपृथिवीच्या प्रश्नाची जारीव्य लहान व्यातन यशवंतरावांना झाली होती हे व्यापैत सोडवल नक्कात येते.

विद्यार्थीदण्डीत यशवंतरावांनी कौपिसप्राणीत गाढीचे चलवलीत भाग च्यावव्यास मुरव्यात केली. या काढात कृष्णमुळे नेहम या नेह्याचा ग्रभाव नाही. यशवंतरावांनी कौपिसप्राणी या ग्रमुख नेह्याच्या मार्गदर्शनानुमार राजकीय-मार्मारिक कारी लावले मुरव्यात केली. काढदेभेग नलवलीच्या जोर असरव्याच्या गार्हीजीमी असूपृथिवीच्या मंगेवर आपले लक्ष केंद्रीत केले. त्यादृष्टीने गार्हीजी असूपृथिवीच्या मंदिर-प्रवेशाची नलवली सुरु करण्याचा आदेश दिला. गार्हीजीच्या असूपृथिवीच्या मंदिर-प्रवेशाचा जारीव्य असूपृथिवीच्या मंदिर-प्रवेशाच्या वरोवर आहे असे याटत होते. समाजाच्या सर्व शास्त्राना पैकी मुख्य प्रवाहात आणाऱ्याचे जोरी.